

सहकारी बँका



गावडे संदेश

कला शाखा - अर्थशास्त्र वभाग द.ग.तटकरे महा वद्यालय माणगाव -रायगड

Co-Author Details :

पाबरेकर अ शष (T.Y.B.A) ¹, काप र सका (T.Y.B.A) ²

कला शाखा - अर्थशास्त्र वभाग द.ग.तटकरे महा वद्यालय माणगाव -रायगड



© Alamy

Abstract :

भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना पतपुरवठयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. सरकार व सहकारी बँकामार्फत होणारा कर्ज पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे विगर संब्यात्सक मार्गानी कर्ज किंवा पतपुरवठा अद्याप मोठ्या प्रमाणावर केला जातो. विगर संस्थात्सक मार्गा नी ग्रामीण भागाला केलेला कर्जपुरवठा १९५१पैर २ मध्ये एकूण कर्ज पुरवठयात ९२.७% होता. तर सन१९८१ मध्ये ३१.०% एवढा होता.

- प्रस्तावना

- उद्दिष्टे :□

१. सहकारी बँकांची अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करणे .
- २ . सहकारी बँकांची रचना स्पष्ट करणे .
- ३ . ग्रामीण भागात सहकारी बँकांचा कार्यभाग स्पष्ट करणे .
- ४ . सहकारी बँकांना भांडवल पुरवठ्यावावत येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणे .

बिगर संस्थातक पतपुरवठ्यात पुढील स्रोतांचा समावेश होतो .

१ . नातेवाईक :□

शेतकरी किंवा शेतमजुरांना बऱ्याच वेळे तात्पुरत्या स्वरूपाच्या आर्थिक समस्या सोळवण्यासाठी आपल्या जवळपासच्या नातेवाईकांकडून पैशाच्या किंवा धान्याच्या स्वरूपात कर्ज काढतात . अशा प्रकारचे पैशातील किंवा धान्याच्या स्वरूपातील कर्ज कापणीनंतर शेतकऱ्याकडून परतफेड केली जाते .

१९५१पैर २ मध्ये या ग्रामीण भागातील एकूण कर्जात या कर्जाचे प्रमाण १४ . २% होते .

२ . धंदेवाईक सावकार :□

पिढ्यानपिढ्या सावरकरीचा धंदा करणाऱ्या सावकारांना धंदेवाईक सावकार म्हणतात . १९३७ सालापर्यंत या धंदेवाईक सावकारांनी सीमांत व छोटे शेतकरीप्रौद्योगिक मजूर यांची फार मोठ्या प्रमाणावर पिळवणुक केली . नंतर त्यांच्यावर कायदयाने बरीच वंधने घातली आहेत .

ग्रामीण भागातील एकूण कर्जात १९५१पैर २ साली ४४ . ९% असणारे प्रमाण १९७१ मध्ये १४% तर १९८१ मध्ये ८% पर्यंत खाली घसरले .

३ . व्यापारी आणि कमिशन एजंट :□

ग्रामीण भागात राहणारे किंवा शहरातील मोठ्या धान्य व्यापाऱ्याचे अडते म्हणुन काम करणारे व्यापारी व कमिशन एजंट हे शेतकऱ्याना कर्ज पुरविणारा आणग्री एक स्रोत आहे . असे व्यापारी आणि अडते मोठ्या व्यापाऱ्यामार्फत शेतकऱ्याना कर्जपुरवठा करतात .

लागवडीच्या वेळी शेतकऱ्याना कर्जपुरवठा यांच्यामार्फत केला जातो . कापणीनंतरचे पीक धनकोला ठरावीक दराने विकण्याचे वंधन ऋणकोवर घातले जाते . म्हणजेच वाजारापेक्षा कमी किमतीने व्यापाऱ्याना किंवा कमिशन एजंटला विकावे लागते . या संस्था आपल्या सभासदांना अत्यंत कमी दराने कर्ज पुरवठा करतात . या सहकारी संस्था भाग विकुन्ह भांडवल उभे करतात .

ग्रामीण पतपुरवठ्यातील व्यापारी बँकांना येणाऱ्या अडचणी पुढीलप्रमाणे :□

- १ . एकूण कर्ज पुरवठ्यापैकी १८% कर्ज ग्रामीण भागास देण्याचे वंधन असल्यामुळे शेतीला कर्जपुरवठा करणे हे व्यापारी बँकेचे उद्दिष्ट होते . टे साध्य करण्यासाठी ज्या शेतकऱ्याची कर्ज पात्रता नाही . अशा नाही कर्ज दिले गेले . यातून दिलेल्या कर्जाची गुणवत्ता घसरली गेली .
 - २ . ग्रामीण भागात पतपुरवठ्याची गरज निकडीची असल्याने खातेदारांची संख्या मोठी असते . तसेच ते विखुरलेले असतात . अशा कारणाने कर्जदारांवर देग्वरेख ठेवणे आणि व्यवस्थापनाचे काम सुरक्षीतपणे पार पाडणे अवघड जाते .
- १९७१ मध्येही तो १४ . ०% होता तर १९८१ मध्ये त्यामध्ये घट होवून तो ९ . ० पर्यंत खाली गेला .

३. शेतकरी सावकार :□

ग्रेडेगावात माठे जमीन मालक शेतकरी असतात . त्यांच्याकडे भरपुर पैसा असतो . हा पैसा ते कर्जाच्या स्वरूपात छोट्यांची शेतकऱ्याना देतात . अशा विनापरवाना कर्जव्यवहार करणे वेकायदेशीर असते . त्यामुळे असे कर्ज बुडविले गेल्यास सावकारांना कोटीत जाता येत नाही .

अशा प्रकारचे धोके लक्षात घेऊन सावकार कर्ज देण्याचे व्यवहार करतात . शेतकऱ्याना कर्ज देते वेळी कर्जपिक्षा अधिक रक्कम कागदोपत्री दाखवतात . मोठ्या दराने व्याज आकारणे व्याज आधी कापून घेणे व्याज आकारणे तारण म्हणुन शेतकऱ्यांचे घर किंवा जमीन ठेवून घेणे .

लाहान शेतकऱ्याना संस्थातक मागर्नि कर्ज मिळविता येणे सहजासहजी शक्य नसते . सीमांत व छोटे शेतकरी निरक्षर व अज्ञानी असल्याकारणाने ते सावकारांकडून कर्ज काढणे पसंत करतात .

१९५१पर १९८१ साली ग्रामीण भागातील एकूण कर्जपिकी शेतकरी सावकारांकडून दिलेल्या कर्जाचे प्रमाण २४.९% १९७१ मध्ये २३% होते . टर १९८१ हे प्रमाण ९% ने खाली आले .

४. वाटचाल :□

मार्च २००४ अखेर जवळजवळ १०५००० स्वमदत गट बँकांशी जोडले गेले आणि एका अंदाजानुसार सुमारे २४०० विगर सरकारी संस्थांसुद्धा या कार्यात सामील झाल्या आहेत .

१. दारिद्र्यरेषेखालील १ कोटी ७० लाख कुटुंबे वँकेच्या सेवांचा उपभोग घेतात .
२. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे स्त्रियांचा या क्षेत्रातील सहभाग वँकेशी संबंध येणाऱ्या स्वमदत गटपैकी सुमारे ९०% गट हे संपुर्ण पण स्त्रियांनी निर्माण केलेले होते .
३. कर्जाच्या परतफेडीचे प्रमाणसुद्धा खुपच चांगले आहे . दिलेल्या कर्जाऊ रक्कमपैकी सुमारे ९०% कर्जाची परतफेड वेळेवर होत आहे .
४. वँकेने स्वमदत गटांना मिळणारी सरासरी कर्जाऊ रक्कम जवळजवळ रु . ३९००० कोटी रूपये एवढी आहे .
५. स्वमदत गटांना मिळणारी सरासरी कर्जाऊ रक्कम जवळजवळ रु . ३०००० एवढी आहे .
६. प्रत्येक कुटुंबाला सरासरी रु . १७७० कर्ज मिळते .

५. नावार्ड :□

विगर सरकारी संस्थांना उत्तेजन देण्यात आणि स्वमदत गटांची गुणवत्ता वाढविण्यात नावार्डने पुढाकार घेतलेला आहे .

६. पुनर्वित व्यवस्था :□

२१५० कोटी रूपये पुनर्वित योजनेसाठी नावार्ड दिलेले आहेत .

❖ शेती व्यवसाय कोणकोणत्या कारणांसाठी पतपुरवठ्याची गरज असते :

शेती व्यवसायाच्या विकासासाठी व उत्पादन वाढीसाठी भांडवल पुरवठ्याची अत्यंत गरज असते . भारत हा शेती प्रधान देश असल्याने वहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीवीका करतात . त्यामुळे शेती क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या पय्युरवठ्यास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे .

पिकांवर पडणारी कोड व रोग नाहीसे करण्यासाठी सुधरित वीक्रियाणे नवीन रासायनिक खर्तेअधुनिक तंत्र व यंत्र पद्धती इत्यदी कारणांसाठी शेतकरी खर्च करतो . त्यासाठी त्याला पतपुरवठयाची आवश्यकता असते . शेतक्षेत्राला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते . भारतातील पाऊस हा अनिश्चित व लहरी असल्यामुळे शेतकयांना पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य मार्गानी पाणी पुरवठयाची योजना करावी लागते .

विहिरी किंवा तळी योटणेबांध वांधणे व उपसा सिंचन योजना इत्यादी पाणी पुरवठयाच्या सोई व ओलितासाठी पक्या जाल्या वांधुन पंप खरेदी करणेबोतीमध्ये गुरांसाठी गोठा वांधणे . जनावरांची खरेदी इत्यादीसाठी शेतकयांला पतपुरवठयाची आवश्यकता असते .

❖ सहकारी संस्थाकडून कार्यात पुढील त्रुटी आढळून आल्या आहेत .

१. अनेक प्राथमिक पतपुरवठा संस्था मोठ्या प्रमाणावर DCC बँकांवर अवलंबून असून त्या ग्रामीण भागातील वचतीचे प्रमाण वाढविण्यास पूर्णपणे असमर्थ ठरल्या आहेत .
२. अनेक सहकारी पतसंस्थासमोर थकित कर्जाची वसुली ही मोठी समस्या आहे .
३. ग्रामीण सहकारी संस्थाकडे मोठ्या प्रमाणावर वापरात नसलेली संपत्ती पडून आहे .
४. वयांच सहकारी पतसंस्था तोटयातच चालल्या आहेत .
५. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था हा अल्य मदत कर्ज रचनेचा महत्वाचा हिस्सा आहे . या संस्थाचा ग्रामीण सामाजिक व आर्थिक जीवनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या पगडयामुळे त्यांना ग्रामीण जीवनात महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे .
६. कागदोपत्री या संस्थांना जरी स्वायत्तता असली तरी त्यांच्या दैनंदिन कारभारात सुद्धा सरकारी ढवळाढवळ होताना दिसते . यामुळे त्या सरकारी संस्थाच वनल्या आहेत . सरकारी संस्थामार्फत कार्य विलंब आणि इतर त्रुटी सहकारी संस्थामध्ये आढळून येतात .
७. सरकारने सहकारी पतसंस्थामध्ये जेवढया प्रमाणात पैसे गुंतवलेले आहेत . त्यापेक्षा जास्त पैशाचा परतावा सरकारने या संस्थाकडून घेतला आहे .

❖ सहकारी संस्था आणि ग्रामीण पतपुरवठा :□

१. भारतात सहकारी चळवळ जरी १९०४ मध्ये सुरु झाली असली तरी १९५१पूर्वी मध्ये एकूण ग्रामीण पतपुरवठ्यापैकी फक्त ३.१% एवढाच पतपुरवठा सहकारी पतपुरवठा संस्थांद्वारे केला जात होता .
२. स्वातंत्र्यानंतर मात्र यामध्ये वाढ होऊन १९६१पूर्वी मध्ये १५.५% आणि १९७०पूर्वी मध्ये २२.७% इतका ग्रामीण भागातील पतपुरवठा सहकारी पतसंस्थांद्वारे केला गेला .
३. १९९२पूर्वी या वर्षात सहकारी पतसंस्थांनी एकूण रु.८४८४ कोटी इतका ग्रामीण पतपुरवठा केला तर २००५पूर्वी मध्ये या संस्थांनी केलेल्या ग्रामीण पतपुरवठ्याची रक्कम रु३९४०४ कोटी इतकी होती .

❖ सहकारी पतपुरवठा संस्थेचे प्रकार :□

१. शेती पुरवठा संस्था :□

शेती पतपुरवठा संस्था या शेती उत्पादन वाढीसाठी सभासदांना अल्प व मध्यम पतपुरवठा करित असतात . तसेच सभासदांना शेती उत्पादन वढविण्यासाठी वीक्रियाणेक्रीटकनाशके अवजारेखर्ते यांचा पुरवठा करतात . या संस्थाकडून शेती क्षेत्राचा विकास करून सभासदांच्या उत्पन्न वाढीस प्रोत्साहन दिले जाते .

२. विगर शेती पतपुरवठा संस्था :□

शेती व्यवसाय व्यतिरिक्त इतर प्रकारच्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा करण्याबाबत सहकारी बँकांची स्थापना करण्यात आलेली असते. या बँकाना विगर शेती कर्जपुरवठा बँका असे म्हटले जाते. नागरी पतसंस्थागारदार कर्मचारीमहकारी पतसंस्था इ. संस्थांचा विगर शेती पतपुरवठा संस्थेमध्ये समावेश केला जातो.

“ज्या नागरी पतसंस्थेचे भागभांडवल २०००० रु. किंवा जी पतसंस्था चालू ग्रात्यावर ठेवींचा स्विकार करते आणि त्यांच्या मागणीनुसार किंवा आदेशानुसार परत करतेया संस्थांना नागरी सहकारी बँका असे म्हणता येईल.”

नागरी भागात नोकरी करणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या संस्थांचे सभासदत्त्व पगारी नोकरदारांना पाण्याच्या सोईकरिता इंजिन घेण्यासाठी व जमीनीत कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी पंपसेट खरेदीप्राइपलाईन टाकणे व शेतीच्या अवजारांची खरेदी.

उदा :एकटर<जांगर खरेदी करणे शेती क्षेत्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने पाण्याच्या निस्सारणाची व्यवस्था करणेगोवर गॅस<जल्स्य व्यवसायकुकुट पालन करणेशेतीशी निगडीत जोड व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याचप्रमाणे उत्पादन केलेल्या मालाची वाहतुक करणे.

माल साठविणेमालाची विणुया सर्व व्यवस्था करण्यासाठी पतपुरवठ्याची आवश्यकता असते.

३. स्वमदत गट आणि बँक यांच्यातील सामंजस्याविषयी आकडेवारी :□

३१ मार्च अखेर	स्वमदत गटांची संख्या <input type="checkbox"/> कूण	बँकेने अर्थसहाय्य केलेल्या स्वमदत गटांची संख्या	एकूण कर्जाऊ दिलेली रक्कम <input type="checkbox"/> कोटी रूपये
१९९९	३३ ^० ००	३३ ^० ००	५७
२००१	२६३ ^० ००	१४१ ^० ००	४७०
२००३	७१६ ^३ ६०	२५५ ^० ००	२०५०

सरकारने शेतकाऱ्याच्या सोईसाठी योजलेल्या धोरणांविषयी माहिती :□

१. पीक विमा योजना :□

पीक विमा योजनापिकांची हानीद्योका घेण्याबाबत आत्मविश्वासाच्या अभाव<प्रत अहितेचा अभाव Luck of Credit Worthinessया बाबत सुरक्षितता पुरविले ही योजना पिकांच्या किमतींना स्थैर्य देते व शेती उत्पन्नाला ही स्थिरता देते. १९८५ च्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक विमा योजना सुरु झाली. षा योजनेचे उद्दिदष्ट म्हणजे शेतक \rightarrow ला दुष्काळ व पुर इत्यादी प्रसंगी पक्क हानी झाली असताअंतरच्या पीक हंगामाकरिता त्याची पत आहेत \rightarrow Credit Worthness \rightarrow पुन्हा निर्माण करणे होय.

तसेच कडधान्ये \rightarrow झाली व तेलविया यांच्या उत्पादनकरिता शेतक \rightarrow ला आधार व उत्तेजन देणे हे देखील या योजनेचे उद्दिदष्ट आहे.

२. शेतकरी उत्पन्न विमा :□

शेतक \rightarrow ला त्याने उत्पादित केलेल्या शेतमालाची विणुकेली असतास्याला वाजारभावाने जी रक्कम किंवा उत्पन्न प्राप्त होते त्यावर शेतक \rightarrow ला विमा मिळू शकतो. शेतकरी विमा योजना २००४ पासून सुरु करण्यात आली. या योजनेची उद्दिदष्टे पुढील प्रमाणे आहेत.

१. शेतक \rightarrow ने त्याच्या शेतमालाची बाजारभावाने जी किंमत ठरविलेली असते त्यावर त्याचा विमा केला जातो.
२. एग्वादया वेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर समस्यांमुळे शेतमालाची हानी झाली असता शेतक \rightarrow ला या विमा योजने अंतर्गत नुकसान होत नाही.

३. पशुधन विमा योजना :□

१९९३^४ पासुन ही विमा योजना सरकारने अमंलात आणली . यात LIC चा ही समावेश आहे . या योजनेची

उद्दिष्ट पुढील प्रमाणे सांगता येईल .

१. या योजने अंतर्गत पशुंची □दा .गाई□हशी□शेळया□भंडया□बैल व कोंबडया इत्यादी□वाजारभावानुसार जी रक्कम किंवा उत्पन्न शेतकर्याना मिळू शकते . या रक्कमेवर विमा मिळू शकतो .
२. विमा केला असता अचानक पशुंचा मृत्यु झाला असता शेतकर्याला वाजारभावाने विम्याची रक्कम मिळू शकते .

४. किसान फ़िट कार्ड :□

शेतकर्याच्या अल्पकाळीन कर्जाची गरज भागवण्याकरीता किसान फ़िट कार्ड ही योजना अमंलात आणली गेली . या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकर्याना अल्प मुदतीची कर्जे देणे हे होते .

५. शेतकी आणि ग्रामीण कर्जमुक्ती योजना :□

ही योजना मे १९९० मध्ये सुरु करण्यात आली . या अंतर्गत शेतकर्याने कर्ज काढले असता गेली . या योजनेअंतर्गत शेतकर्याने कर्ज काढले असता त्याला १००००० रु . पर्यंत कर्ज माफ होते . ही योजना भारतीय रिजर्व बँकेकडून सुरु करण्यात आले .

❖ केंद्रीय सहकारी बँका :□

आज ३२% जिल्ह्यात केंद्रीय सहकारी बँका कार्य करतात . या बँका म्हणजे जिल्हा पातळीवर प्राथमिक पतसंस्थाचा महासंघ Federations होय . या बँकांचे भागधारक खाजगी व्यक्ती असतात की ज्या बँकांना वित व व्यवस्थापन पुरवितात . या बँका मुख्यतः प्राथमिक शेती पतसंस्थांना कर्जे देतात . या बँका पुरेशा प्रमाणात सार्वजनिक ठेवी मिळवू शकल्या नाहीत . म्हणून त्या एका बाजूने गज्ज्य सहकारी बँका व दुसर्या बाजूने प्राथमिक शेती पतपुरवठा संस्था यांच्या दरम्यान मध्यस्थ म्हणून कार्य करतात . आज रिजर्व बँकेने नावार्डमार्फत दुर्बल केंद्रीय सहकारी बँकांचे पुर्नवसन करण्याकरीता योजना तयार केली आहे . राज्य सरकारने दुर्बल केंद्रीय सहकारी बँकांना भांडवल पुरवावे म्हणून आज नावार्ड राज्य सरकारला उदारपणे वित सहाय्य करते .

❖ राज्य सहकारी संस्था :□

प्रत्येक राज्यात सहकारी बँकांची शिखवर वँक APEX Bank ह्यानु या बँका कार्य करतात . अशा राज्य सहकारी बँका आहेत . राज्यातील केंद्रीय सहकारी बँकांना वित सहाय्य करून त्यांच्या कारभाराचे नियंत्रण राज्य सहकारी बँका आणि ग्रामीण प्राथमिक संस्था यांच्या दरम्यान मध्यस्थ म्हणून कार्य पाहते .

भागभांडवल राग्वीव निधी व सार्वजनिक ठेवी याद्वारे वँक निधी उभारते तसेच नावार्डकडून अग्रमी रक्कमा Advance व कर्ज ही बँक होते . राज्य सहकारी बँका केवळ ग्रामीण सहकार चळवळ प्रवर्तीत करण्यात लक्ष घालत नाही . तर इतर सहकार साहसे Co-Operative Ventures प्रवर्तीत करण्यावाबतही रस होते . २००००१ साली या बँकांनी ३८२५० कोटी रुपयांची कर्जे केंद्रीय सहकारी बँका व प्राथमिक शेती पतपुरवठा संस्था यांना दिली .

❖ सहकारी पतपेढयांचे फायदे व तोटे :

१. फायदे :

१. स्वस्त व्याजदरात कर्ज
२. सावकाराची मक्तेदारी माझून काढली.
३. ग्रामीण क्षेत्रात जीवन सुधारले.
४. सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारली व त्यांना प्रभावी गटांकडून होणाऱ्या शोषणापासून वाचविले.
५. आज ३ लाख पतसंस्था अमुन त्यांची सदस्य संख्या १२० दशलक्ष आहे. कमकुवत घटक व मागास ग्रामीण क्षेत्र यांच्या विकासात महत्वाचे योगदान या संस्था करतात.

तोटे :

१. या संस्थात उत्सुर्तपणा नाही. कारण सहकार चळवळ लोकांपासून सुरु न होता सरकारनेच सुरु केली.
२. पुरेशा निधीचा आभाव.
३. फक्त उत्पादक हेतुकरीताच कर्ज देतात. उपभोगाकरिता नव्हे.
४. केवळ पतपुरवठा वाढविला पण शेती विपणन व शेती प्राईंगा याकडे दुर्लक्ष केले.
५. प्रभावी हित संबंध असणाऱ्या ग्राजगी यंत्रणाकडून या संस्थाना स्पर्धा निर्माण झाली.
६. लोकांकडून सर्वांग सहभाग या संस्थांच्या कार्यात नसतो.

❖ ग्रामीण सुविधा विकास विधी खाली नावार्डच वित्तीय साहाय्य :

टप्पा	वर्ष	निधी रक्काम	मंजुरी	वितरण	मंजुरीची टक्केवारी म्हणून वाटप
RIDF-1	1995-96	2000	1830	1691	92
RIDF-2	1996-97	2500	2614	1877	72
RIDF-3	1997-98	2500	2679	412	53
RIDF-4	1998-99	3000	3145	676	21
RIDF-5	1999-2000	3500	3650	418	12
RIDF-6	2000-01	4500	4590	1900	41
RIDF-7	2001-02	5000	5070	1920	22

- ❖ सरकारने शेतकऱ्याच्या सोईसाठी योजलेल्या धोरणांविषयी माहिती .

१. पीक विमा योजना :□

पीक विमा योजना पिकांची हानीद्वारा काढण्यावाबत आत्मविश्वासाचा अभावप्रतआर्हतेचा अभाव याबाबत सुरक्षितता पुरविते ही योजना पिकाच्या स्थैर्य देते व शेती उत्पन्नालाही स्थिरता देते . १९८५ च्या ग्ररीप हंगामापासून सर्वसमावेशक विमा योजना सुरु झाली . या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याला दुष्काळ व पुर इत्यादी प्रसंगी पीक हानी असताअंतरच्या पीक हंगामाकरिता त्याची पतर्हता पुन्हा निर्माण करणे होयतसेच कडधान्यांआली व तेलविया यांच्या उत्पादनाकरिता शेतकऱ्याला आधार व उत्तेजन देणे हे देग्रील या योजनेचे उद्दिष्ट आहे .

२. गरिवांसाठी बँक :□

गरिवांसाठी या नव्या संकल्पनेतून सुक्ष्म मायवित्तीय व्यवस्था किंवा अल्प कर्ज या प्रणालीचा उदय झाला . या व्यवस्थेला उपयोग अभुतपुर्व असे यश मिळाले . या पद्धतीमध्ये गरिवांना मदत समुहामार्फत कर्ज दिले जाते . तसेच विगर सरकारी संस्था तसेच पतसंघटना यांच्यामार्फतही अशी व्यवस्था केली जाते . कर्ज वितरण खर्चात कपात आणि कर्जफेडीमधील वाढ या दोन्ही गोष्टींचा संयोग सुक्ष्म मायवित्तीय व्यवस्थेत केला जातो . याचे कारण म्हणजे कर्जवितरणाचा मुख्य रोग्व ग्रामीण भागावर असतो . त्याच्यासाठीच कर्ज वितरणाची ही व्यवस्था अमलात आणली गेलेली आहे .

३. स्वरूप :□

कर्ज वितरण खर्चात कपात आणि कर्जफेडीमधील अपेक्षित वाढ या दोन्ही गोष्टींचा संयोग सुक्ष्म मायवित्तीय व्यवस्थेत केला जातो . याचे कारण म्हणजे कर्जवितरणाचा मुख्य रोग्व ग्रामीण भागावर असतो . त्याच्यासाठीच कर्ज वितरणाची ही व्यवस्था अमलात आणली गेलेली आहे .

४. स्वमदत गट आणि बँका यांच्यातील सामंजस्य :□

स्वमदत गट आणि बँका यांच्या परस्पर सामंजस्यासंबंधीचा कार्य हा नावार्डने सुरु केला आहे आणि नावार्ड त्याला उत्तेजनही देत आहे . हा कार्य हा नावार्ड व्यापारी बँकाच्या सुमारे ३० हजार शाखामधून हाती घेतला जातो . तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका RRBS आणि सहकारी बँका यांच्या मार्फत ३० राज्ये केंद्रशासित प्रदेशातील ५२० जिल्ह्यांमध्ये हा कार्य राववला जातो .

५. स्वमदत गट आणि बँक यांच्यातील सामंजस्याविषयी आकडेवारी :

३१ मार्च अग्वेर	स्वमदत गटांची संख्या	बँकेने अर्थसहाय्य केलेल्या स्वमदत गटाची संख्या	एकूण कर्ज दिलेली रक्कम कोटी रुपये
१९९९	३३०००	३३०००	५७
२००९	२६३०००	१४१०००	४८०
२००३	७१७३६०	२५५०००	२०५०

६. वाटचाल :□

मार्च २००४ अग्वेर जवळजवळ १०८०००० स्वमदत गट बँकांशी जोडले गेले . आणि एका अंदाजानुसार सुमारे २८०० विगर सरकारी संस्थांसुद्धा या कार्यत सामील झाल्या आहेत .

दारिद्र्यावर्थेतील १ कोटी ७० लाख कुटूंबे वॅकेच्या सेवांचा उपभोग घेतात . सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे स्त्रियांचा या क्षेत्रातील सहभाग वॅकेशी संबंध येणाऱ्या स्वमदत गटापैकी सुमारे ९०% गट हे संयुर्णपणे स्त्रियांनी निर्माण केलेले होते .

निष्कर्ष :□

- १ . सहकारी वॅका ग्रामीण भागात परपुरवठा करण्यात यशस्वी ठरल्या आहेत .
- २ . सहकारी वॅकाची शिग्वर वॅक म्हणुन राज्य सहकारी वॅक महत्वपूर्ण भुमिका पार पाडतात .
- ३ . सहकारी वॅकानी २००५ ते ०६ मध्ये रु ३९४०४ कोटी पतपुरवठा केल्याचे दिसुन येते .
- ४ . मागास व ग्रामीण भागाच्या विकासात महत्वपूर्ण भुमिका सहकारी वॅकानी बजावलेली आहे .
- ५ . सहकारी वॅकाचे जाळे अलिकडील काळात विस्तृत झाल्याचे दिसुन येते .

संदर्भग्रंथ :□

- १ . प्रा . राहूल वाघमारे [भारतीय अर्थव्यवस्था . युनिव्हर्सल टारगेट पुणे] जोड्हे . २०१३
- २ . कृषी अर्थशास्त्र [डॉ . निता वाणी . प्रशांत पल्लिकेशन] ०१२
- ३ . प्रा . शशिकांत हरि अटावलकर भारतीय अर्थव्यवस्था [शेठ पल्लिकेशन] ००९ [३०]
- ४ . डॉ . महादेव श्रीरंग देशमुख डॉ . सोमनाथ सर्जेराव विभूत समग्रलक्षी अर्थशास्त्र शेठ प्रकाशन जानेवारी ०१३